

मुख्य कार्यालय, विरार

विरार (पूर्व),

ता. वसई, जि. पालघर, पिन ४०१३०५.



दुरध्वनी : ०२५०-२५२५१०५/०६/२५२९८८८/२५२९८९०

फॅक्स : ०२५०-२५२५१०७

ई-मेल : vasaivirarcorporation@yahoo.com

जावक क्र. : व.वि.श.म./अति.आ.(द.)/०८/२१

दिनांक : २९/०४/२०२१

आदेश

अत्यंत महत्वाचे/तातडीचे

विषय :- वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रामधील Break The Chain चे आदेश.

संदर्भ :-

१. साथ रोग अधिनियम - १८९७ चे कलम ०२.
२. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-२००५.
३. शासन, महसुल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील आदेश क्र.डीएमयु/२०२०/सीआर.९२/डीआयएसएम-१, दिनांक २७/०३/२०२१.
४. शासन, महसुल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील आदेश क्र. डीएमयु/२०२०/सीआर.९२/डीआयएसएम-१, दिनांक ०४/०४/२०२१.
५. या कार्यालयाचे आदेश क्र.व.वि.श.म./अति.आ.(द.)/०१/२१, दिनांक ०५/०४/२०२१
६. शासन, महसुल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील आदेश क्र. डीएमयु/२०२०/सीआर.९२/डीआयएसएम-१, दिनांक ०५/०४/२०२१.
७. शासन, महसुल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील आदेश क्र. डीएमयु/२०२०/सीआर.९२/डीआयएसएम-१, दिनांक १३/०४/२०२१.
८. या कार्यालयाचे आदेश क्र.व.वि.श.म./अति.आ.(द.)/०२/२१, दिनांक १४/०४/२०२१
९. या कार्यालयाचे आदेश क्र.व.वि.श.म./अति.आ.(द.)/०५/२१, दिनांक १९/०४/२०२१
१०. शासन, महसुल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील आदेश क्र. डीएमयु/२०२०/सीआर.९२/डीआयएसएम-१, दिनांक २०/०४/२०२१.
११. शासन, महसुल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील आदेश क्र. डीएमयु/२०२०/सीआर.९२/डीआयएसएम-१, दिनांक २१/०४/२०२१.
१२. या कार्यालयाचे आदेश क्र.व.वि.श.म./अति.आ.(द.)/०६/२१, दिनांक २२/०४/२०२१
१३. शासन, महसुल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील आदेश क्र. डीएमयु/२०२०/सीआर.९२/डीआयएसएम-१, दिनांक २९/०४/२०२१.

ज्या अर्थी, सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची लागण राज्यात झाली आहे. सदर रोगाचा प्रसार टाळण्यासाठी शासनाने राज्यभर अनेक प्रतिबंधात्मक उपयोजना लागू केल्या आहेत. त्यादृष्टीने राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (COVID-19) प्रारंभिक रोकण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ दिनांक १३ मार्च, २०२० पासून लागू करून खंड २, ३ व ४ मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.

आणि ज्याअर्थी, वरील अधिनियम व नियमानुसार साथरोग अधिनियमाच्या खंड २ (१) नुसार महानगरपालिका आयुक्त हे सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करून त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात कोव्हिड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी ते सक्षम असतील असे घोषित करण्यात आले आहे.

आणि ज्याअर्थी, कोव्हिड-१९ विषाणुचा प्रचंड वेगाने वाढणारा प्रादुर्भाव व त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर व इतर सुविधांवर आलेले प्रचंड ताण विचारात घेऊन, संदर्भादिन क्र. ७, १०, ११ चे Break The Chain चे आदेशान्वये शासनाने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत.

आणि ज्याअर्थी, कोव्हिड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेसाठी, शासनाने संदर्भ क्र.७ व ११ चे आदेशान्वये शासनाने राज्यात लागू केले निर्बंध (along with additions and clarification), संदर्भ क्र. १३ चे आदेशान्वये दिनांक १५ मे, २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढवलेले आहेत.

आणि ज्याअर्थी, वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये देखिल कोविड-१९ चा प्रादुर्भाव विचारात घेता, कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीची प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने संदर्भादिन क्र. ७ व ११ चे आदेशान्वये लागू केलेले सर्व निर्बंध जसे आहेत तसे लागू करण्याची व संदर्भ क्र. १३ चे शासन आदेशानुसार दिनांक १५ मे, २०२१ पर्यंत वाढवणे आवश्यक असल्याचे आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका यांची खात्री झाली आहे.

त्याअर्थी, साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ च्या कलम २ अन्वये, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या सर्व संबंधित तरतुदीसह प्राप्त अधिकारांचा वापर करून, आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका हे उपरोक्त संदर्भ क्र. १३ च्या शासन आदेशास अनुसरून, संदर्भ क्र. ७ व ११ येथे नमूद शासना आदेशान्वये शासनाने लागू केलेले सर्व निर्बंध, जसे आहेत तसे, दिनांक १५ मे, २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत, वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये लागू करण्यात येत असल्याचे जाहीर करित आहेत.

सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

उक्त आदेशांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास सर्व संबंधितांवर साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ ते ६० अन्वये तसेच, भारतीय दंड संहिता, यामधील कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.



(संतोष देहेरकर)

अतिआयुक्त

वसई-विरार शहर महानगरपालिका

प्रत माहितीसाठी सादर :-

- १) मा. मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव.
- २) मा. पालकमंत्री, पालघर जिल्हा तथा मंत्री -कृषि व माजी सैनिक कल्याण महोदयांचे खाजगी सचिव.
- ३) मा. मुख्य सचिव महोदयांचे विशेष कार्य अधिकारी.
- ४) मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
- ५) मा. पोलिस आयुक्त, मिरा भाईंदर, वसई-विरार.
- ६) मा. जिल्हाधिकारी, पालघर.
- ७) स्वयं सहायक, मा. आयुक्त व अतिरिक्त आयुक्त (दक्षिण व उत्तर) यांचे कार्यालयाकडे माहितीसाठी.
- ८) पोलिस उप-आयुक्त, मिरा भाईंदर, वसई-विरार, झोन २ व ३,

प्रत आवश्यक कार्यवाहीसाठी :-

१. उप-आयुक्त (सर्व) व उप-आयुक्त, परिमंडळ १, २, ३

२. सहाय्यकआयुक्त (सर्व) / विभागप्रमुख (सर्व) / खातेप्रमुख (सर्व)
३. आय.टी. विभाग यांजकडे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीसाठी.

